



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

भाजीपाला पिकाचे सुधारीत व संकरीत वाण

कारली - हिरकणी



प्रसारीत वर्ष	१९९१
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम प्रतीची
हवामान	उष्ण तापमान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	१ किलो
पिकाचा कालावधी	१८० दिवस
उत्पादकता	१४० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे गर्द हिरवी, १५-२० सेंमी. लांब, दोन्ही बाजूस निमूळती व काटेरी फळे

कारली - फुले ग्रीन गोल्ड



प्रसारीत वर्ष	१९९१
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम प्रतीची
हवामान	उष्ण तापमान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	१ किलो
पिकाचा कालावधी	१५०-१८० दिवस
उत्पादकता	२२५-२५० क्विं/हे
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे गडद हिरव्या रंगाची, भरपूर काटेरी असतात, फळे २० ते २२ सेंमी. लांब, करपा रोगास सहनशील



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

कारली - फुले उज्वला



	प्रसारीत वर्ष	१९९९
	संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
	जमिन	मध्यम प्रतीची
	हवामान	उष्ण तापमान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी	
प्रती एकर बियाणे	१ किलो	
पिकाचा कालावधी	१८० दिवस	
उत्पादकता	१४७ क्विं/हे	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे गडद हिरव्या रंगाची, मध्यम लांबीची, भरपूर काटेरी, उत्कृष्ट साठवणक्षमता असणारी, करपा रोगास सहनशील	

कारली - फुले प्रियंका (संकरीत)



	प्रसारीत वर्ष	१९९९
	संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
	जमिन	मध्यम प्रतीची
	हवामान	उष्ण तापमान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी	
प्रती एकर बियाणे	६०० ग्रॅम	
पिकाचा कालावधी	१८० दिवस	
उत्पादकता	२०० क्विं/हे	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे गडद हिरव्या रंगाची, फळे २० ते २२ सेंमी. लांब, करपा रोगास सहनशील, भरपूर काटेरी फळे	



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्धल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

वांगी - मांजरी गोटा



MANJARI GOTA

प्रसारीत वर्ष	१९६५
संशोधन केंद्राचे नांव	
जमिन	चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार
हवामान	कोरडे व थंड हवामान सरासरी २०-३०° से. ग्रे. तापमान
पेरणी / लागवडीचा कालावधी	खरीप बियांची पेरणी जूनच्या दुस-या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. उन्हाळी हंगामासाठी बी जानेवारीच्या दुस-या आठवड्यात पेरणी व रोपांची लागवड फेब्रुवारी अखेर केली जाते.
प्रती एकर बियाणे	२०० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१८० दिवस
उत्पादकता	२५० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	झाड मध्यम उंचीचे व पसरट, पाने व फळांचा देठ काटेरी, फळे गोलाकार, जांभळी, पांढरे पट्टे असणारी

वांगी - वैशाली



VAISHALI

प्रसारीत वर्ष	१९८५
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार
हवामान	कोरडे व थंड हवामान सरासरी २०-३०° से. ग्रे. तापमान
पेरणी / लागवडीचा कालावधी	खरीप बियांची पेरणी जूनच्या दुस-या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. उन्हाळी हंगामासाठी बी जानेवारीच्या दुस-या आठवड्यात पेरणी व रोपांची लागवड फेब्रुवारी अखेर केली जाते.
प्रती एकर बियाणे	२०० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१८० ते १९० दिवस
उत्पादकता	३५० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	झाड मध्यम उंचीचे व पसरट, फळे लांबट गोल, निळसर व त्यावर पांढरे पट्टे, फळे घोसात लागतात



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

वांगी - प्रगती



प्रसारीत वर्ष	१९८८
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार
हवामान	कोरडे व थंड हवामान सरासरी २०-३० ^० सें.ब्रे. तापमान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप बियांची पेरणी जूनच्या दुस-या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. उन्हाळी हंगामासाठी बी जानेवारीच्या दुस-या आठवड्यात पेरणी व रोपांची लागवड फेब्रुवारी अखेर केली जाते.
प्रती एकर बियाणे	२०० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१८०-१९० दिवस
उत्पादकता	३५० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	झाडे टणक, झाडे कोलमडण्याला सहनशिल, फळे अंडाकृती, निळसर व त्यावर पांढरे पट्टे, फळे घोसात लागतात व काटेरी

वांगी - कृष्णा (संकरीत)



प्रसारीत वर्ष	१९९९
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार
हवामान	कोरडे व थंड हवामान सरासरी २०-३० ^० सें.ब्रे. तापमान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप बियांची पेरणी जूनच्या दुस-या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. उन्हाळी हंगामासाठी बी जानेवारीच्या दुस-या आठवड्यात पेरणी व रोपांची लागवड फेब्रुवारी अखेर केली जाते.
प्रती एकर बियाणे	६० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१७५-१८० दिवस
उत्पादकता	४०० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	झाडे टणक असून कोलमडत नाहीत, संकरीत वाण, फळे अंडाकृती, रंग आकर्षक जांभळा व त्यावर सरमिसळ पांढरे पट्टे, फळांच्या देठावर काटे असतात

भाजीपाला पिकाचे सुधारीत व संकरीत वाण



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

वांगी - फुले हरीत



	प्रसारीत वर्ष	२००२
	संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
	जमिन	चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार
	हवामान	कोरडे व थंड हवामान सरासरी २०-३०° सें.ग्रे. तापमान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप बियांची पेरणी जूनच्या दुस-या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. उन्हाळी हंगामासाठी बी जानेवारीच्या दुस-या आठवड्यात पेरणी व रोपांची लागवड फेब्रुवारी अखेर केली जाते.	
प्रती एकर बियाणे	२०० ग्रॅम	
पिकाचा कालावधी	१८० दिवस	
उत्पादकता	३०० क्विं/हे.	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे लुसलुशीत व काटेविरहीत, फळे फिकट हिरवे पांढरे पट्टे असणारी, भरतासाठी योग्य, फळांचे वजन १९० ग्रॅम	

वांगी - फुले अर्जुन (संकरीत)



	प्रसारीत वर्ष	२०११
	संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
	जमिन	चांगला निचरा असलेली मध्यम काळी कसदार
	हवामान	कोरडे व थंड हवामान सरासरी २०-३०° सें.ग्रे. तापमान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप बियांची पेरणी जूनच्या दुस-या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. उन्हाळी हंगामासाठी बी जानेवारीच्या दुस-या आठवड्यात पेरणी व रोपांची लागवड फेब्रुवारी अखेर केली जाते.	
प्रती एकर बियाणे	६० ग्रॅम	
पिकाचा कालावधी	१७५-१८० दिवस	
उत्पादकता	४५० क्विं/हे.	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	संकरीत वाण, खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त, फळे अंडाकृती, फळांच्या देठावर काटे, फळांचा रंग आकर्षक हिरवा व त्यावर सरमिसळ जांभळे व पांढरे पट्टे, फळांचे सरासरी वजन ६० ग्रॅम	

भाजीपाला पिकाचे सुधारीत व संकरीत वाण



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

भोपळा - सम्राट



प्रसारीत वर्ष	१९९२
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
हवामान	उष्ण तापमान

पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	६०० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१४०-१६० दिवस
उत्पादकता	४००-५०० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे दंड गोलाकार, ३५ ते ४० सेंमी. लांब, फळांचा रंग हिरवा, त्यावर बारीक लव असते

काकडी - हिमांगी



प्रसारीत वर्ष	१९९२
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
हवामान	उष्ण तापमान

पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	६०० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१००-११० दिवस
उत्पादकता	१९० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे पांढ-या रंगाची, दंड गोलाकार, फळे काढल्यानंतर तांबूस पडत नाही, चांगली साठवण क्षमता, करपा रोगास सहनशील



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

काकडी - फुले शुभांगी



प्रसारीत वर्ष	१९९९
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
हवामान	उष्ण तापमान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	६०० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१००-११० दिवस
उत्पादकता	१८० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	हिरव्या रंगाची दंडगोलाकार फळे, भुरी रोगास प्रतीकारक्षम

काकडी - फुले प्राची (संकरीत)




प्रसारीत वर्ष	२००१
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
हवामान	उष्ण तापमान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	६०० ग्रॅम
पिकाचा कालावधी	९० दिवस
उत्पादकता	३६० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे विळसर पांढऱ्या रंगाची, हरितगृह लागवडीसाठी उपयुक्त



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी


विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्धल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

मिरची - मुसळवाडी सिलेक्शन



प्रसारीत वर्ष	१९८८
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम ते काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी
हवामान	उष्ण व दमट हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप हंगामात बियांची पेरणी मे महिन्याच्या दुस-या पंधरवाड्यापासून जून अखेर पर्यंत
प्रती एकर बियाणे	३०० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१८० दिवस
उत्पादकता	लाल मिरची साठी १९ क्विं/हे
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	खरीप हंगामासाठी उपयुक्त, कवडी रोगास मध्यम प्रतीकारक्षम, लाल मिरचीसाठी उपयुक्त, वाळलेल्या फळांचा रंग गर्द लाल व जास्त काळ टिकतो, फळे मध्यम गर्द हिरव्या रंगाची असून त्यावर काळसर चट्टे असतात

मिरची - फुले ज्योती



प्रसारीत वर्ष	१९९५
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम ते काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी
हवामान	उष्ण व दमट हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप हंगामात बियांची पेरणी मे महिन्याच्या दुस-या पंधरवाड्यापासून जून अखेर पर्यंत
प्रती एकर बियाणे	३०० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१९० दिवस
उत्पादकता	हिरवी मिरची २५० क्विं/हे., लाल मिरची २४ क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे घोसात लागतात, एका घोसात ४ ते ५ फळे, काढणीस एका वेळी येतात, फळांचा रंग गर्द हिरवा, पिकल्यानंतर गर्द लाल होतो, फुलकिडे, कोळी आणि मर रोगास सहनशिल



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

मिरची - अग्निरेखा



प्रसारीत वर्ष	१९९६
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम ते काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी
हवामान	उष्ण व दमट हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप हंगामात बियांची पेरणी मे महिन्याच्या दुस-या पंधरवाड्यापासून जून अखेर पर्यंत
प्रती एकर बियाणे	१६०-२०० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१८४ दिवस
उत्पादकता	हिरवी मिरची २५० क्विं/हे., लाल मिरची २८ क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	झोडे उंच व पसरट, फळे हिरव्या रंगाची पिकल्यानंतर गर्द लाल, फळांवर सुरकुत्या, फळांची लांबी १० ते १२ सेंमी., खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त

मिरची - फुले सुर्यमुखी



प्रसारीत वर्ष	१९९६
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम ते काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी
हवामान	उष्ण व दमट हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप हंगामात बियांची पेरणी मे महिन्याच्या दुस-या पंधरवाड्यापासून जून अखेर पर्यंत
प्रती एकर बियाणे	२५० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१९० दिवस
उत्पादकता	हिरवी मिरची १९० क्विं/हे., लाल मिरची २२ क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	झाडे उंच व पसरट, फळे घोसात लागतात, एका घोसात ५ ते ६ फळे परंतु उलटी, काढणीस एका वेळी येतात, फळांचा रंग हिरवा असून पिकल्यानंतर गर्द लाल हातो, फुलकिडे व मर रोगास सहनशील



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

मिरची - फुले मुक्ता



प्रसारीत वर्ष	१९९९
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम ते काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी
हवामान	उष्ण व दमट हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप हंगामात बियांची पेरणी मे महिन्याच्या दुस-या पंधरवाड्यापासून जून अखेर पर्यंत
प्रती एकर बियाणे	२५० ग्रॅम
पिकाचा कालावधी	२१० दिवस
उत्पादकता	लाल मिरची १७ क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे लहान गर्द हिरव्या रंगाची, पिकल्यानंतर गर्द लाल रंगाची फळे, भुरी रोगास प्रतिकारक्षम, फळांचा लाल रंग टिकून राहतो, फळांची सरासरी लांबी ७.२ सेंमी.

मिरची - फुले-सई



प्रसारीत वर्ष	२०००
संशोधन केंद्राचे नांव	कृषि संशोधन केंद्र, गडहिंंगलज
जमिन	मध्यम ते खोल
हवामान	उपपर्वतीय विभाग
पेरणी/ लागवडीचा कालावधी	जून शेवटचा आठवडा ते जुलै दुसरा आठवडा
प्रती एकर बियाणे	४०० ग्रॅम
पिकाचा कालावधी	१५० ते १६० दिवस
उत्पादकता	१५ ते १६ क्विं/हेक्टर
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	पानांचा रंग गडद हिरवा, टांगती फळे, फळांचा रंग पिकण्यापूर्वी गडद हिरवा व पिकल्यानंतर गडद लाल



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

पडवळ - फुले वैभव



प्रसारीत वर्ष	२००१
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम ते काळी पाण्याचा उत्तम निचरा होणारी
हवामान	उष्ण व दमट हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	१ किलो
पिकाचा कालावधी	१९० दिवस
उत्पादकता	२८५ क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे ९० ते १०० सेंमी. लांब, फळांचा रंग आकर्षक पांढरा असून त्यावर हिरवे पट्टे असतात, करपा रोगास सहनशिल

वाल - फुले गौरी



प्रसारीत वर्ष	२००१
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	चांगल्या निच-याची व ओलावा धरून ठेवणारी
हवामान	समशितोष्ण
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप:जून-जुलै, रब्बी: सप्टेंबर-ऑक्टोबर, उन्हाळी : फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	१.० किलो
पिकाचा कालावधी	१८० ते २०० दिवस
उत्पादकता	२६० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	शेंगा चपट्या व पांढरट हिरव्या रंगाच्या, शेंगांची लांबी ७ ते ९ सेंमी., खरीप व रब्बी हंगामासाठी उपयुक्त, पानावरील ठिपके या रोगास मध्यम प्रतिकारक



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

वाल - फुले अश्विनि



प्रसारीत वर्ष	२००४
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	चांगल्या निच-याची व ओलावा धरून ठेवणारी
हवामान	समशितोष्ण
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप:जून-जुलै, रब्बी: सप्टेंबर-ऑक्टोबर, उन्हाळी : फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	१.० किलो
पिकाचा कालावधी	१६० ते १८० दिवस
उत्पादकता	२६० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	शेंगा सरळ व गर्द हिरव्या रंगाच्या, शेंगाची लांबी १० ते १५ सेंमी., वलीसारखी वाढणारी, स्थानीक बाजारपेठेसाठी उपयुक्त

वाल - फुले सुरूची




प्रसारीत वर्ष	२००९
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, गणेशखिंड, पुणे
जमिन	हलकी ते मध्यम पाण्याचा निचरा होणारी
हवामान	समशितोष्ण
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप:जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	१२ ते १५ किलो
पिकाचा कालावधी	९० ते १०० दिवस
उत्पादकता	८५-९० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	शेंग हिरीव आकर्षक व थोडीशी वळणारी, दोन्ही बाजुस जांभळी छटा
विशेष उपलब्धी	पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

घोसाळी - फुले प्राजक्ता



प्रसारीत वर्ष	१९९९
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, गणेशखिंड, पुणे
जमिन	मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
हवामान	समशितोष्ण
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	१.० ते १.५ किलो
पिकाचा कालावधी	१४० ते १५० दिवस
उत्पादकता	१४० ते १५० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे हिरव्या रंगाची, आकर्षक, सरळ सडसडीत, मऊ आणि पांढरा शुभ्र गरयुक्त
विशेष उपलब्धी	पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य

घोसाळी - फुले कोमल (संकरीत)



प्रसारीत वर्ष	२०१७
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
हवामान	सामान्य तापमान २४-२७° सें.ग्रे.
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	१.०-१.५ किलो
पिकाचा कालावधी	१३५ ते १५५ दिवस
उत्पादकता	२१०-२२० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	आकर्षक, चमदार हिरव्या रंगाची, दंडगोलाकार फळे, फळांचे सरासरी वजन १११.९३ ग्रॅम, भुरी, केवडा या रोगांस व फळमाशी, फुलकिडे, नागअळी आणि पांढरी माशी या किडीस क्षेत्रिय चाचण्यांमध्ये मध्यम प्रतिकारक्षम



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

ब्रोकोली - गणेश ब्रोकोली



प्रसारीत वर्ष	२००६
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, गणेशखिंड, पुणे
जमिन	हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी
हवामान	समशितोष्ण

पेरणी/ लागवडीचा कालावधी	रब्बी बियाणो लागवड - २५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर रोप पुर्नलागवड - २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर
प्रती एकर बियाणे	२०० ते २५० ग्रॅम
पिकाचा कालावधी	६०-७० दिवस
उत्पादकता	६५ ते ७० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	गड्डा आकर्षक, हिरव्या रंगाचा घट्ट पर्नविरहीत, सरासरी वजन १८० ते २०० ग्रॅम
विशेष उपलब्धी	पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य

गवार - फुले गवार



प्रसारीत वर्ष	२०१६
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	हलकी ते मध्यम तसेच, रेटाड, निच-याची
हवामान	उष्ण व कोरडे हवामान

पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	५-६ किलो
पिकाचा कालावधी	१०० ते १०५ दिवस
उत्पादकता	खरीप : १०४.०० क्विं/हे, उन्हाळी : १५३.०० क्विं/हे
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	आकर्षक फिवकट हिरव्या शेंगा, मध्यम लांबीच्या शेंगा, सरासरी ५० शेंगांचे वजन ४१ ग्रॅम, भुरी रोगास मध्यम प्रतिकारक



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

भेंडी - फुले किर्ती



प्रसारीत वर्ष	१९९९
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	उत्तम निच-याची भरपूर सेंद्रिय खते असलेली
हवामान	उष्ण हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जुलैचा पहिला आठवडा, उन्हाळी : जानेवारीचा तिसरा आठवडा
प्रती एकर बियाणे	६ किलो
पिकाचा कालावधी	१०० ते १२५ दिवस
उत्पादकता	१६० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे हिरव्या रंगाची, तोंडावरील लालसर चट्टे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त

भेंडी - फुले उत्कर्षा



प्रसारीत वर्ष	२००३
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, गणेशखिड, पुणे
जमिन	मध्यम कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी
हवामान	समशितोष्ण
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप - जून-जुलै, उन्हाळी - जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	६.० ते ७.० किलो
पिकाचा कालावधी	११०-१२० दिवस
उत्पादकता	२२०-२३० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे हिरव्या रंगाची, पाचधारी चमकदार, कोवळी व वजनदार
विशेष उपलब्धी	पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

भेंडी - फुले विमुक्ता



प्रसारीत वर्ष	२०१६
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, गणेशखिड, पुणे
जमिन	मध्यम कसदार, पाण्याचा निचरा होणारी
हवामान	समशितोष्ण
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खारीप - जून-जुलै, उन्हाळी - जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	६ ते ७ किलो
पिकाचा कालावधी	११०-१२० दिवस
उत्पादकता	२००-२१० क्विं/हे
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	आकर्षक चमकदार हिरव्या रंगाची फळे, विषाणूजन्य हळद्या रोगास पुर्ण प्रतिबंधक
विशेष उपलब्धी	पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य

लेट्यूस - फुले पद्म



प्रसारीत वर्ष	२०१९
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, गणेशखिड, पुणे
जमिन	हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी
हवामान	समशितोष्ण
पेरणी/ लागवडीचा कालावधी	रब्बी बियाणे लागवड २५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर रोप पुर्नलागवड २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर
प्रती एकर बियाणे	२०० ते २५० ग्रॅम
पिकाचा कालावधी	३५-४५ दिवस
उत्पादकता	२९०-३०० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	आकर्षक चमकदार, हिरव्या रंगाची कुरकुरीत पाने, मावा आणि पाने कुरतडणारी अळी या किडीस प्रतिकारक्षम, केवडा या रोगास प्रतिकारक्षम, जीवनसत्व अ आणि तंतूमय पोषणामुल्ये भरपूर प्रमाणात
विशेष उपलब्धी	पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

दोडका - फुले सुचेता



प्रसारीत वर्ष	२००९
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
हवामान	उष्ण हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, उन्हाळी : जानेवारी-फेब्रुवारी
प्रती एकर बियाणे	१ किलो
पिकाचा कालावधी	१४० ते १५० दिवस
उत्पादकता	१२० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे सरळ, लांब, शिरा आकर्षक धारदार, फळांचा रंग गर्द हिरवा, खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त

वाटाणा - फुले प्रिया



प्रसारीत वर्ष	२०१०
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, मफुकृवि., राहुरी
जमिन	हलकी ते मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी
हवामान	थंड हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	रब्बी : ऑक्टोबर-नोव्हेंबर
प्रती एकर बियाणे	१० किलो, १६ किलो (पेरणी पध्दत)
पिकाचा कालावधी	१०० ते ११० दिवस
उत्पादकता	१००-१०५ क्विं/हे
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	शेंगा सरळ हिरव्या व ८-१० दाणे असतात, गोडीचे प्रमाण चांगले, रब्बी हंगामासाठी उपयुक्त, भुरी रोगास प्रतिकारक्षम



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

टोमॅटो - धनश्री



	प्रसारीत वर्ष	१९९२
	संशोधन केंद्राचे नांव	टोमॅटो सुधार योजना, मफुकृवि, राहुरी
	जमिन	मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
	हवामान	उष्ण व कोरडे
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, रब्बी : ऑक्टोबर-नोव्हेंबर	
प्रती एकर बियाणे	२०० ग्रॅम	
पिकाचा कालावधी	१६५ दिवस	
उत्पादकता	४५-५० टन/हे.	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	मर्यादीत वाढ, फळे मध्यम आकाराची गोलाकार, नारंगी लाल रंगाची	

टोमॅटो - भाग्यश्री




	प्रसारीत वर्ष	१९९२
	संशोधन केंद्राचे नांव	टोमॅटो सुधार योजना, मफुकृवि, राहुरी
	जमिन	मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
	हवामान	उष्ण व कोरडे
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, रब्बी : ऑक्टोबर-नोव्हेंबर	
प्रती एकर बियाणे	२०० ग्रॅम	
पिकाचा कालावधी	१६५ दिवस	
उत्पादकता	४०-४५ टन/हे.	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	मर्यादीत वाढ, प्रक्रियासाठी उपयुक्त, लायकोपीनचे प्रमाण जास्त, रसाचे प्रमाण जास्त, लाल रंगाची फळे	




महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

टोमॅटो - राजश्री

	प्रसारीत वर्ष	१९९६
	संशोधन केंद्राचे नांव	टोमॅटो सुधार योजना, मफुकृवि, राहुरी
	जमिन	मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
	हवामान	उष्ण व कोरडे
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, रब्बी : ऑक्टोबर-नोव्हेंबर	
प्रती एकर बियाणे	६० ग्रॅम	
पिकाचा कालावधी	१६५ दिवस	
उत्पादकता	५०-५५ टन/हे.	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	फळे मध्यम आकाराची गोलाकार, फळे अंडाकृती, नारंगी लाल रंगाची, विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक्षम	

टोमॅटो - फुले राजा


	प्रसारीत वर्ष	२००६
	संशोधन केंद्राचे नांव	टोमॅटो सुधार योजना, मफुकृवि, राहुरी
	जमिन	मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
	हवामान	उष्ण व कोरडे
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, रब्बी : ऑक्टोबर-नोव्हेंबर	
प्रती एकर बियाणे	६० ग्रॅम	
पिकाचा कालावधी	१८० दिवस	
उत्पादकता	५५-६० टन/हे.	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	अमर्यादीत वाढ, फळे मध्यम आकाराची अंडाकृती, नारंगी लाल रंगाची, टणक फळे, विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक्षम	




महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

टोमॅटो - फुले केशरी

	प्रसारीत वर्ष	२०१७
	संशोधन केंद्राचे नांव	टोमॅटो सुधार योजना, मफुकृवि, राहुरी
	जमिन	मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
	हवामान	उष्ण व कोरडे
	पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, रब्बी : ऑक्टोबर-नोव्हेंबर
प्रती एकर बियाणे	२०० ग्रॅम	
पिकाचा कालावधी	१५० दिवस	
उत्पादकता	५५-६० टन/हे.	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	मर्यादीत वाढ, फळे मध्यम आकाराची, अंडाकृती, नारंगी लाल रंगाची, टणक फळे, बिटा कॅरोटीनचे प्रमाण ५.६६ मि.ग्रॅ/१०० ग्रॅम, विषाणूजन्य रोगांना मध्यम प्रतिकारक्षम	

टोमॅटो - फुले जयश्री

	प्रसारीत वर्ष	२०१८
	संशोधन केंद्राचे नांव	टोमॅटो सुधार योजना, मफुकृवि, राहुरी
	जमिन	मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
	हवामान	उष्ण व कोरडे
	पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, रब्बी : ऑक्टोबर-नोव्हेंबर
प्रती एकर बियाणे	२०० ग्रॅम	
पिकाचा कालावधी	१८० दिवस	
उत्पादकता	५०-५५ टन/हे.	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	अमर्यादीत वाढ, गोलाकार फळे, नारंगी लाल रंगाची फळे, विद्राव्य घटकाचे प्रमाण (६.३२%), विषाणूजन्य रोगांना मध्यम प्रतिकारक्षम	



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

कांदा - बसवंत-७८०



प्रसारीत वर्ष	१९८६
संशोधन केंद्राचे नांव	कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत, ता.निफाड, जि. नाशिक
जमिन	मध्यम काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीनीचासामू ६.५ ते ७.०
हवामान	उष्ण व दमट
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरिप - जुलै-ऑगस्ट, रांगडा - सप्टेंबर ते मध्य ऑक्टोबर
प्रती एकर बियाणे	३.५ किलो
पिकाचा कालावधी	१०० ते ११० दिवस
उत्पादकता	२५० क्विं/हे
वैशिष्ट्य/ गुणधर्म	कांदे टोकाकडे निमुळते असून लालसर रंग, १३ टक्के टी.एस.एस., डेंगळे येण्याचे प्रमाण कमी, कांद्याचे सरासरी वजन १०-१०० ग्रॅम प्रति कांदा
विशेष उपलब्धी	पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस

कांदा - एन-२-४-१



प्रसारीत वर्ष	१९८७
संशोधन केंद्राचे नांव	कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत, ता.निफाड, जि. नाशिक
जमिन	मध्यम काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीनीचासामू ६.५ ते ७.०
हवामान	सुरुवातीचे १-२ महिने थंड हवामान, कांदा पोसतांना वाढलेले तापमान पोषक
पेरणी/ लागवडीचा कालावधी	नोव्हेंबर-डिसेंबर
प्रती एकर बियाणे	३.५ किलो
पिकाचा कालावधी	१२० ते १३० दिवस
उत्पादकता	३००-३५० क्विं/हे.
वैशिष्ट्य/ गुणधर्म	कांदे गोलाकार आणि आकाराने मध्यम ते मोठे, रंग विटकरी, चांगली साठवणा क्षमता, फुलदांड्यास प्रतिकारक्षम
विशेष उपलब्धी	राष्ट्रीय स्तरावर सन १९८७ साली विभाग चार व सात साठी लागवडीसाठी प्रसारीत



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

कांदा - एन-५३



प्रसारीत वर्ष	१९८७
संशोधन केंद्राचे नांव	कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक
जमिन	मध्यम काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीनीचासामू ६.५ ते ७.०
हवामान	उष्ण व दमट
पेरणी/ लागवडीचा कालावधी	पश्चिम आणि उत्तर भारतात खरीप हंगामासाठी लागवडीस योग्य
प्रती एकर बियाणे	३.५ किलो
पिकाचा कालावधी	९० ते १०० दिवस
उत्पादकता	२५० क्विं/हे
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	कांद्याचा आकार मध्यम, कांदे चपटे आणि लाल रंगाचे, कांद्याचे सरासरी वजन ७०-८०
विशेष उपलब्धी	कृषि विभागातर्फे १९६० साली शिफारशीत आणि राष्ट्रीय पातळीवर १९८७ साली प्रसारित पश्चिम आणि उत्तर भारतात खरीप हंगामासाठी लागवडीस योग्य

कांदा - फुले सफेद



प्रसारीत वर्ष	१९९४
संशोधन केंद्राचे नांव	कांदा साठवण योजना, मफुकृवि, राहुरी
जमिन	मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
हवामान	खरीप : उबदार व आर्द्रतायुक्त रब्बी : सुरुवातीस थंड व नंतर उबदार
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, रांगडा : सप्टेंबर-ऑक्टोबर, रब्बी : नोव्हेंबर-डिसेंबर
प्रती एकर बियाणे	३ किलो
पिकाचा कालावधी	११० ते १२० दिवस
उत्पादकता	२५०-३८० क्विं/हे
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	आकर्षक पांढरा रंग, गोल आकाराचे कांदे, एकूण विद्राव्य घटकोचे प्रमाण १३%, प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त, करपा रोग व फुलकिडे यांना कमी प्रमाणात बळी पडते
विशेष उपलब्धी	वर्षभर लागवडीस योग्य जात

भाजीपाला पिकाचे सुधारीत व संकरीत वाण



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

कांदा - फुले सुवर्णा



प्रसारीत वर्ष	१९९६
संशोधन केंद्राचे नांव	कांदा साठवण योजना, मफुकृवि, राहुरी
जमिन	मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
हवामान	खरीप : उबदार व आर्द्रतायुक्त रब्बी : सुरुवातीस थंड व नंतर उबदार

पेरणी/ लागवडीचा कालावधी	रांगडा : सप्टेंबर-ऑक्टोबर, रब्बी : नोव्हेंबर-डिसेंबर
प्रती एकर बियाणे	३.० ते ३.५ किलो
पिकाचा कालावधी	१३० ते १४० दिवस
उत्पादकता	२४० क्विं/हे
वैशिष्ट्य/ गुणधर्म	पिवळ्या रंगाची जात, युरोप व आखाती देशात निर्यातीसाठी योग्य, तिखटपणा कमी, करपा रोग व फुलकिडे यांना कमी प्रमाणात बळी पडते
विशेष उपलब्धी	रांगडा व रबी हंगामातील लागवडीसाठी शिफारस

कांदा - फुले समर्थ



प्रसारीत वर्ष	२००४
संशोधन केंद्राचे नांव	कांदा साठवण योजना, मफुकृवि, राहुरी
जमिन	मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी
हवामान	उबदार व आर्द्रतायुक्त


पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप : जून-जुलै, रांगडा : सप्टेंबर-ऑक्टोबर
प्रती एकर बियाणे	३.० ते ३.५ किलो
पिकाचा कालावधी	९० ते १०० दिवस
उत्पादकता	३०० क्विं/हे
वैशिष्ट्य/ गुणधर्म	पातीची मर्यादीत वाढ, कांदाची बारी मान, आकर्षक गर्द लाल रंग, कांदाचा एकसारखा आकार, पिकाचा कमी कालावधी, खरीप कांदासाठी उत्कृष्ट साठवण क्षमता (२ ते २ ^१ / _२ महिने), करपा रोग व फुलकिडे यांना कमी प्रमाणात बळी पडते
विशेष उपलब्धी	खरीप व रांगडा हंगामातील लागवडीसाठी शिफारस



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

लसूण - गोदावरी



प्रसारीत वर्ष	१९८७
संशोधन केंद्राचे नांव	अ.भा.स.सं.प्र. भाजीपाला पिके, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम प्रतिची, निच-याची
हवामान	थंड हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	रब्बी : ऑक्टोबर-नोव्हेंबर
प्रती एकर बियाणे	२०० किलो
पिकाचा कालावधी	१३० ते १४० दिवस
उत्पादकता	१५० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	गुलाबी रंगाच्या, मध्यम आकाराच्या पाकळ्या, एका गड्यात २५ ते ३० पाकळ्या, कोळी किडीस प्रतिकारक्षम, रब्बी हंगामासाठी उपयुक्त

लसूण - श्वेता



प्रसारीत वर्ष	१९८७
संशोधन केंद्राचे नांव	अ.भा.स.सं.प्र. भाजीपाला पिके, मफुकृवि., राहुरी
जमिन	मध्यम प्रतिची, निच-याची
हवामान	थंड हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	रब्बी : ऑक्टोबर-नोव्हेंबर
प्रती एकर बियाणे	२०० किलो
पिकाचा कालावधी	१२० ते १३० दिवस
उत्पादकता	१३० क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	पांढ-या रंगाच्या, मध्यम आकाराच्या पाकळ्या, एका गड्यात २० ते २५ पाकळ्या, रब्बी हंगामासाठी उपयुक्त



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

लसूण - फुले बसवंत



प्रसारीत वर्ष	२००७
संशोधन केंद्राचे नांव	कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक
जमिन	मध्यम काळी, पाण्याचा निचरा होणारी
हवामान	दिर्घ हिवाळा लहान दिवस व मध्यम तापमान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	ऑक्टोबर
प्रती एकर बियाणे	२०० किलो प्रति एकर अंतर १५ १०
पिकाचा कालावधी	१३५-१५० दिवस
उत्पादकता	१५४ क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	गड्ड्यांचा रंग आकर्षक जांभळा व मध्यम पाकळ्या आकर्षक जांभळ्या, गंधकाचे प्रमाणा जास्त म्हणून जास्त तिखटपणा, गड्डे व पाकळ्या मोठ्या आकाराचे (२५.११ ग्रॅम व ०.९७ ग्रॅम), जांभळा व तपकिरी करपा रोगास कमी
विशेष उपलब्धी	आकर्षक जांभळा रंग व रब्बी हंगामासाठी शिफारशीत

लसूण - फुले निलीमा




प्रसारीत वर्ष	२०१४
संशोधन केंद्राचे नांव	अ.भा.स.सं.प्र. भाजीपाला पिके, मफुक्वि., राहुरी
जमिन	मध्यम प्रतिची, निच-याची
हवामान	थंड हवामान
पेरणी/ लागवडीचा कालावधी	रब्बी : ऑक्टोबर-नोव्हेंबर
प्रती एकर बियाणे	२०० किलो
पिकाचा कालावधी	१४० ते १५० दिवस
उत्पादकता	१६०-१६५ क्विं/हे.
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	आकर्षक जांभळ्या रंगाचे गड्डे, मोठ्या आकाराचे गड्डे, जांभळा करपा, फुलकिडे, कोळी या रोग व किडीस मध्यम प्रतिकारक्षम



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

घेवडा - फुले सुरेखा



प्रसारीत वर्ष	१९९७
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, गणेशखिंड, पुणे
जमिन	हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी
हवामान	समशितोष्ण
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप - जून-जुलै
प्रती एकर बियाणे	१६ किलो
पिकाचा कालावधी	९० ते ११० दिवस
उत्पादकता	१५० क्विं/हे
वैशिष्ट्य/ गुणधर्म	शेंगा ९-१० सेंमी लांब व चपट्या, पोपटी रंगाच्या शेंगा, करपा, पाने वाकडी होणे, विशानूजण्य व कूज रोगास प्रतिकारक
विशेष उपलब्धी	पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य

घेवडा - फुले सुयश



प्रसारीत वर्ष	२००३
संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, गणेशखिंड, पुणे
जमिन	हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी
हवामान	समशितोष्ण
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप - जून-जुलै, रब्बी - ऑक्टोबर-नोव्हेंबर
प्रती एकर बियाणे	२५ ते ३० किलो
पिकाचा कालावधी	७०-८०
उत्पादकता	१६०-१७० क्विं/हे
वैशिष्ट्य/ गुणधर्म	आकर्षक, कोवळी, सरळ व टोकाशी थोडीशी वाकडी, मऊ, हिरीव शेंग
विशेष उपलब्धी	पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारित व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

डबल बीन - फुले सुवर्ण



	प्रसारीत वर्ष	२०१९
	संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, गणेशखिंड, पुणे
	जमिन	हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी
	हवामान	समशितोष्ण
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप - जून-जुलै, रब्बी - ऑक्टोबर-नोव्हेंबर	
उत्पादकता	१३३ क्विं/हे	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	हिरव्या रंगाच्या वळणदार शेंगा.	
विशेष उपलब्धी	विषाणूजन्य मोडक रोगास सहनशील व मावा किडीस प्रतिकारक्षम	

मेथी - कस्तुरी



	प्रसारीत वर्ष	२०१९
	संशोधन केंद्राचे नांव	भाजीपाला प्रकल्प, गणेशखिंड, पुणे
	जमिन	हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा होणारी
	हवामान	समशितोष्ण
पेरणी/ लागवडीचा कालावधी	खरीप - जून-जुलै, रब्बी - ऑक्टोबर-नोव्हेंबर	
उत्पादकता	११० क्विं/हे	
वैशिष्ट्ये/ गुणधर्म	झालसर कडा असलेली गर्द हिरवी पाने, अ जीवनसत्व व तंतूमय पोषणमूल्यांचे अधिक प्रमाण	
विशेष उपलब्धी	नागअळी, मर व भुरी रोगास मध्यम प्रतिकारक्षम	